



Novartis India Limited
Registered Office:
Inspire BKC
Part of 601 & 701
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai – 400 051
Maharashtra, India
Tel +91 22 50243000
Fax +91 22 50243010
Email: india.investors@novartis.com
CIN No. L24200MH1947PLC006104
Website: www.novartis.in

April 01, 2023

To,
The Secretary
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Scrip code: 500672

Dear Sir/ Madam,

Sub.: Intimation of Newspaper Advertisement by Novartis India Limited ('the Company') regarding the Notice of meeting of the Board of Directors of the Company

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and as per the subject matter quoted above, please find enclosed herewith the copies of newspaper advertisements published in "Financial Express" and "Navshakti" on April 01, 2023.

This is for your information and records.

Thanking You.

Yours Sincerely,

For **Novartis India Limited**

Nikhil Malpani


Nikhil Malpani
Company Secretary and Compliance Officer

Encl.: as above

NMDC Limited

(A Government of India Enterprise)
 'Khanji Bhavan', 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028
 Corporate Identity Number (CIN) - L13100TG1958G00101674

PRESS NOTIFICATION

Tender Enquiry No:HO/Contracts/HMM/60 LT/DIOM/2022/876/171 Dated 01/04/2023
 NMDC Limited, A 'NAVARATNA' Public Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, invites online bids through **MSTC Portal** from experienced domestic bidders for the work of **Hiring of Mining Machineries for excavation of 45.00 LT (+/- 20%) of waste [25.00 LT (+/- 20%) of BHH and 20.00 LT (+/- 20%) of Shale] and 15.00 LT (+/- 20%) of Ore per year for 2 years in North Block Deposits of Donimalai Iron Ore Mine (DIOM) and extendable by another year on same terms and conditions on mutual consent basis at Donimalai, Dist: Bellary, Karnataka state - 583 118**

The detailed NIT and Bid documents can be viewed and /or downloaded from **01/04/2023 to 01/05/2023** from following website links:
 1. NMDC website - <https://nmdcportals.nmdc.co.in/nmdctender>
 2. Central Public Procurement portal - <https://www.eprocure.gov.in/epublish/app> and search tender through tender enquiry number
 3. MSTC Portal- portal <https://www.mstcecommerce.com/eprocure/nmdc/>
 For accessing the bid document from MSTC portal, bidders to visit MSTC website (use Microsoft Edge browser for compatibility) and search Tender Event No. **NMDC/HO/23-24/ET/17**.

The bidders are requested to submit their bids online through MSTC Portal. The details of submission of bid through online are given in NIT. The Bidders on regular basis are required to visit the NMDC's website/CPP Portal/ MSTC Portal for corrigendum, if any, at a future date.

For further clarification, the following can be contacted -
 Chief General Manager (Contracts), NMDC Limited, Hyderabad, Fax No. 040 - 2353 4746, Telephone No. 040 - 23532800, email: contracts@nmdc.co.in
For and on behalf of NMDC Ltd. Chief General Manager (Contracts)

हर एक काम देश के नाम इस्मती इरादा

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No:SEPR/KWA/199/2022/223
 Jal Jeevan Mission (JJM)-Jala Jeevan Mission 2022-23 - CWSS to Kavalumpara & Maruthonkara in Kozhikode District - Supplying & Laying 450mm DI K9 Clear Water Gravity main from 100mld WTP at Peruvannamoozhi JICA to 11.00Ld Sump at Chekkoramala in Maruthonkara GP, Construction of 11.00Ld GI Sump cum Pump house & Supplying and laying 300mm DI K9 CWPW to 4.00Ld GLSR at Chekkoramala in Maruthonkara GP. **EMD - Rs. 500000, Tender fee -Rs. 16540/(2978)GST, Last Date for submitting Tender : 24-04-2023 04:00 pm, Phone:0495 - 2371046, Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in**

Superintending Engineer
 PH Circle
 Kozhikode

KWA-JB-GI-6-2006-2022-23

BSE Limited

Registered office: 25th Floor, P J Towers, Dalal Street, Mumbai - 400001.
 Tel: +91(022)2272 1233/34 • CIN: L67120MH2005PLC151188

PUBLIC NOTICE

Withdrawal of membership rights of the Trading Member, "OctaFX India Private Ltd". Clearing no. 4094

This is to inform that BSE Ltd has withdrawn the membership rights of the Trading Member "OctaFX India Private Limited", Clg. no. 4094, in all segments with effect from March 28, 2023, as a disciplinary action, as provided under the Rules, Bye-laws & Regulations of the Exchange.

As per the Exchange records, no Authorised Persons are affiliated with the Trading Member.

Trading Members and Investors are advised to take note of the same.

Member	SEBI Registration No.	BSE Notice No.
OctaFX India Private Limited, Clg. no. 4094	INZ000294138	20230328-6 dated March 28, 2023

For BSE Limited
 Sd/-
 Sr. General Manager
 Membership Compliance

Place : Mumbai
 Date : 1st April, 2023

NOVARTIS INDIA LIMITED

Registered Office: Inspire BKC, Part of 601 & 701, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
 Tel: +91 22 50243000; Fax: +91 22 50243010
 Email: india.investors@novartis.com
 Website: www.novartis.in
 CIN: L24200MH1947PLC006104

NOTICE

Pursuant to Regulations 29 read with 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Novartis India Limited is scheduled to be held on Wednesday, May 10, 2023, *inter alia*, to consider and approve the Audited Financial Results for the year ended March 31, 2023 and recommend dividend on equity shares of the Company, if any, for the financial year ended March 31, 2023.

The said Notice is also available on the website of the Company www.novartis.in and website of the BSE Limited www.bseindia.com

By Order of the Board of Directors
Nikhil Malpani
 Mumbai Company Secretary & Compliance Officer
 31.03.2023

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

THE BUSINESS DAILY

FINANCIAL EXPRESS FOR DAILY BUSINESS.

www.financialexpress.com

CORRIGENDUM FOR THE ATTENTION OF PUBLIC SHAREHOLDERS OF TTI ENTERPRISE LIMITED

Corporate Identification Number: L67120WB1961PLC033771;
 Registered Office: Room No-822, 8th Floor, 4 Synagogue Street, Kolkata-700001, West Bengal, India;
 Contact Number: +033-30229197; Website: www.ttienterprise.com; Email Address: tti1711@gmail.com.

This Corrigendum to Offer for Revision of Offer Price is being issued by CapitalSquare Advisors Private Limited, the Manager to the Offer ('Manager') and on behalf of V S Ranganathan ('Promoter Acquirer 1'), Bindu K C ('Promoter Acquirer 2') and Kanakavally Prathapan Karunanithra ('Promoter Acquirer 3') (Promoter Acquirer 1, Promoter Acquirer 2 and Promoter Acquirer 3 are hereinafter collectively referred to as 'Promoter Acquirers'), in respect of the open offer for acquisition of up to 66,05,150 (Sixty-Six Lakhs Five Thousand One Hundred and Fifty) fully paid-up equity shares of face value of ₹10.00/- (Indian Rupees Ten Only) each ('Equity Shares') representing 25.00% (Twenty-Six Percent) of the voting share capital of TTI Enterprise Limited ('TTIEP' or 'Target Company') in accordance with the provisions of Regulations 3 (2) and 4 and such other applicable Regulations of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations'), and is being published on Saturday, April 01, 2023, in the newspapers, namely being, Financial Express (English daily) (All India Editions), Jansatta (Hindi daily) (All India Editions), Duranta Barta (Bengali daily) (Kolkata Edition) and Mumbai Lakshadhees (Marathi daily) (Mumbai Edition) ('Newspapers') ('Corrigendum to the Offer for Revision of Offer Price'), and is to be read in conjunction with the:

- Public Announcement dated Wednesday, July 06, 2022 ('Public Announcement');
- Detailed Public Statement dated Tuesday, July 12, 2022, which was published on Wednesday, July 13, 2022, in the Newspapers, ('Detailed Public Statement');
- Draft Letter of Offer dated Wednesday, July 20, 2022 ('Draft Letter of Offer');
- Letter of Offer dated Friday, October 21, 2022, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement and Form SH-4 Securities Transfer Form ('Letter of Offer');
- Corrigendum to the Letter of Offer dated Monday, October 31, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, November 01, 2022 ('Corrigendum to the Letter of Offer');
- Recommendations of the Committee of Independent Directors of the Target Company dated Monday, October 31, 2022, which was published in the Newspapers on Tuesday, November 01, 2022 ('Recommendations of IDC');
- The dispatch of Letter of Offer confirmation advertisement dated Monday, October 31, 2022, which is being published in the Newspapers on Tuesday, November 01, 2022 ('Dispatch Confirmation Advertisement');
- Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement dated Tuesday, November 01, 2022, which was published in the Newspapers on Wednesday, November 02, 2022 ('Pre-Offer Advertisement'); and
- Intimation of Extension of Offer Period Advertisement dated Wednesday, November 23, 2022, which was published in the Newspapers on Thursday, November 24, 2022 ('Extension of Offer Period Advertisement');
- Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Corrigendum to the Letter of Offer, Recommendations of IDC, Dispatch Confirmation Advertisement, Pre-Offer Advertisement, Extension of Offer Period Advertisement, and, Corrigendum to the Offer for Revision of Offer Price are hereinafter referred to as the 'Offer Documents';
- BSE Limited's Settlement for Offer to Buy Acquisition Window (Takeover) of TTI Enterprise Limited notice is accessible at <https://www.bseindia.com/markets/MarketInfo/DispNewNoticesCirculars.aspx?page=20221123-3>.

The capitalized terms used but not defined in this Corrigendum to the Offer for Revision of Offer Price shall have the meaning assigned to such terms in the Offer Documents.

On Friday, October 14, 2022 Securities and Exchange Board of India, had issued an observation letter bearing reference number: SEBI/HO/CFD/DCR/RAC-1/P/OW/2022/523611 ('SEBI Observation Letter'), however, the Target Company had failed to receive the RBI Approval for the acquisition of up to 66,05,150 (Sixty-Six Lakhs Five Thousand One Hundred and Fifty) Equity Shares, representing 26.00% (Twenty-Six Percent) of the Voting Share Capital and change in shareholding of the Target Company, the Target Company in terms of Paragraph 61 of Chapter IX of Section III of Master Direction - Non-Banking Financial Company - Non-Systemically Important Non-Deposit taking Company (Reserve Bank) Directions, 2016, bearing notification number: DNBR.PD.007/03.10.119.2016-17 dated September 01, 2016. However, in order to ensure compliance with the said SEBI Observation Letter and in accordance and compliance with the provisions of Regulation 18 (6) of the SEBI (SAST) Regulations, the Tendering Period commenced on Thursday, November 03, 2022, and ended on Thursday, November 17, 2022. The details of the Equity Shares being tendered during the said Tendering Period are tabulated as under:

Mode of tendering	Number of Bids	Number of Equity Shares bided	Number of Equity Shares	Percentage of Offer Size	Percentage of Voting Share Capital	Number of Equity Shares	Percentage of Offer Size	Percentage of Voting Share Capital
Demat	5	6,13,858	--	--	--	6,13,858	9.29%	2.42%
Physical	0	0	0	0.00%	0.00%	--	--	--
Total	05	6,13,858	--	--	--	6,13,858	9.29%	2.42%

Thereafter, on Tuesday, March 21, 2023, the Reserve Bank of India vide letter bearing reference number: KOL DoS. RSG.No./52828/08.02.400/2022-23, granted approval for change in Shareholding of the Target Company.

On the culmination of the aforesaid facts, we would like to inform you that the offer price of ₹13.50/- (Indian Rupees Thirteen and Fifty Paise Only) ('Original Offer Price'), is hereby revised considering the interest factor at the rate of 10.00% (Ten Percent) per annum on the Original Offer Price for the period of delay to all the eligible Public Shareholders whose Equity Shares have been accepted in the said Offer at the rate of 10.00% (Ten Percent) per annum in accordance with and in compliance with the provisions of Regulation 18 (1A) of the SEBI (SAST) Regulations ('Interest'), the calculation of which is encapsulated as under:

Particulars	Offer Price	Schedule Due Date for payment	Actual Date of Payment	Delay for making payment	Interest Factor	Interest Amount	Revised Price
Revised Offer Price	₹13.50/-	Friday, November 25, 2022	Thursday, April 06, 2023	133 Days	10.00% per annum	Re.0.49/-	₹13.99/-

As per the interest calculation, the Original Offer Price of ₹13.50/- (Indian Rupees Thirteen and Fifty Paise) adding up the interest factor of Re.0.49/- (Forty-Nine Paise), aggregating to a revised offer price of ₹13.99/- (Indian Rupees Thirteen and Ninety-Nine Paise) per Offer Share ('Revised Offer Price'), aggregating to a total amount of ₹65,87,873.42/- (Indian Rupees Eighty-Five Lakhs Eighty-Seven Thousand Eight Hundred Seventy-Three and Forty-Two Paise Only) shall be paid to the Public Shareholders by the Promoter Acquirers whose Equity Shares have been validly tendered in this Offer, on Thursday, April 06, 2023. The amount of interest will be paid by Purva Share Registry India Private Limited ('Registrar to the Offer').

The Promoter Acquirers accept full responsibility for the information contained in this Corrigendum to the Offer for Revision of Offer Price and for their obligations as prescribed under the SEBI (SAST) Regulations.

Issued by the Manager to the Offer

On behalf of the Promoter Acquirers
 Sd/-
 Mr. V S Ranganathan
 (Promoter Acquirer 1)

Date: Friday, March 31, 2023
 Place: Mumbai

CAPITALSQUARE ADVISORS PRIVATE LIMITED
 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (E), Mumbai 400093, Maharashtra, India;
 Contact Number: +91-22-66849999;
 Email Address: mb@capitalsquare.in investor.grievance@capitalsquare.in;
 Contact person: Viveka Singhat;
 Website: www.capitalsquare.in;
 Contact Person: Mr. Viveka Singhat;
 SEBI Registration Number: INM000012219;
 Validity: Permanent;
 Corporate Identification Number: U05999MH2008PTC187863.

FRANKLIN TEMPLETON

Franklin Templeton Mutual Fund
 Registered Office: One International Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

Income Distribution cum capital withdrawal (IDCW) in certain schemes/plans/options of Franklin Templeton Mutual Fund

The Trustees of Franklin Templeton Mutual Fund have decided to distribute the following Income Distribution cum capital withdrawal (IDCW):

Name of the Schemes / Plans / Options	Face Value per Unit (₹)	Amount of IDCW per Unit (₹)	NAV per Unit as on March 29, 2023 (₹)
Templeton India Equity Income Fund (TIEIF)			
TIEIF - IDCW Plan		0.85	20.2097
TIEIF - IDCW Plan - Direct	10.00	0.90	22.3337
Franklin India Equity Advantage Fund (FIEAF)			
FIEAF - IDCW Plan		1.40	16.8860
FIEAF - IDCW Plan - Direct	10.00	1.60	18.9871

The Record Date for the same will be April 06, 2023 (Thursday). If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. All the Unitholders / Beneficial Owners of the IDCW plan / option of the scheme whose names appear in the records of Registrar / Depositories as on the Record Date shall be entitled to receive IDCW. The investors in the IDCW re-investment plan/option will be allotted units for the IDCW amount at the NAV of next Business Day after the Record Date.

Please note that the IDCW payout shall be subject to the availability of distributable surplus and if the available distributable surplus as on the record date is lower than the aforementioned IDCW rate, then the available distributable surplus shall be paid out. The payout shall be subject to tax deducted at source i.e. TDS, as applicable.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sd/-
 Authorized Signatory
 Date: March 31, 2023

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialexp.in

IMPEX FERRO TECH LIMITED

Registered Office : 35, Chittaranjan Avenue, Kolkata 700012
 Contact: +91-33-40168000, E-mail: it-cs@impeferrotech.com
 Website: www.impeferrotech.com
 CIN - L27101WB1995PLC071996

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and half year ended 30th September, 2022 (₹ in Lacs)

PARTICULARS	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED
	30-09-2022	18-09-2021	30-09-2022
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED
Total income from operations (Net)	4,584	4,578	13,496
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3,278)	(1,021)	(3,866)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,278)	(1,021)	(3,866)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,278)	(1,021)	(3,866)
Total Comprehensive income for the period/ (Loss) (comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(3,280)	(969)	(3,866)
Paid Up Equity Share Capital	8793	8793	8793
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) :	(3.73)	(1.16)	(4.40)
Diluted (Rs.)	(3.73)	(1.16)	(4.40)

Notes:
 1) The above results for the quarter and half year ended 30th September, 2022 have been reviewed by Audit Committee at its meeting held on March 30, 2023 and approved by the Board of Directors at their meeting held on March 30, 2023. The Statutory auditors of the company have carried out a Limited Review of these results. The information presented above is extracted from such reviewed financial results.
 2) The above is an extract of the detailed format of quarterly/year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year Ended Financial Results are available on the Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website, www.impeferrotech.com.

On Behalf of Board of Directors
 Sd/-
 Subham Bhagat
 (Chairman cum Managing Director)

Date : 30th March, 2023
 Place : Kolkata

IMPEX FERRO TECH LIMITED

Registered Office : 35, Chittaranjan Avenue, Kolkata 700012
 Contact: +91-33-40168000, E-mail: it-cs@impeferrotech.com
 Website: www.impeferrotech.com
 CIN - L27101WB1995PLC071996

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Nine months ended 31st December, 2022 (₹ in Lacs)

PARTICULARS	QUARTER ENDED		NINE MONTHS ENDED
	31-12-2022	31-12-2021	31-12-2022
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED
Total income from operations (Net)	568	9,462	14,064
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(405)	375	(4,271)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(405)	375	(4,271)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(405)	375	(4,271)
Total Comprehensive income for the period/ (Loss) (comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	(406)	382	(4,274)
Paid Up Equity Share Capital	8793	8793	8793
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Re. 1/- each) :	(0.46)	0.43	(4.86)
Diluted (Rs.)	(0.46)	0.43	(4.86)

Notes:
 1) The above results for the quarter and nine months ended 31st December, 2022 have been reviewed by Audit Committee at its meeting held on March 30, 2023 and approved by the Board of Directors at their meeting held on March 30, 2023. The Statutory auditors of the company have carried out a Limited Review of these results. The information presented above is extracted from such reviewed financial results.
 2) The above is an extract of the detailed format of quarterly/year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year Ended Financial Results are available on the Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website, www.impeferrotech.com.

On Behalf of Board of Directors
 Sd/-
 Subham Bhagat
 (Chairman cum Managing Director)

Date : 30th March, 2023
 Place : Kolkata

THE MYSORE PAPER MILLS LTD.

32, 5th Floor, D. Devaraj Urs Road (Race Course Road), Bengaluru-560 001.

UNAUDITED FINANCIAL (PROVISIONAL) RESULTS FOR THE QUARTER ENDED September 2022

Rs. in Lakhs

PARTICULARS	QUARTER ENDED		PERIOD ENDED	
	30.09.2022	30.06.2022	31.03.2022	31.03.2021
	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)
1 Income from Operations				
a) Gross Sales / Income from Operations	-	-	-	-
b) Other Operating Income(Net)	309.83	492.74	1,983.92	879.75
Revenue from Operations	309.83	492.74	1,983.92	879.75
2 Other Income				
3 Total Income(3=1+2)	309.83	492.74	1,983.92	879.75
4 Expenses				
a) Cost of Material Consumed	100.38	97.51	391.55	425.59
b) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Stock in trade.	-	-	28.06	169.14
c) Employee Benefit Expenses	47.66	47.56	489.07	596.50
d) Finance Cost	2,173.20	2,145.77	8,618.14	8,319.00
e) Depreciation & Amortization Expenses	267.00	267.00	1,068.00	1,062.00
f) Other Expenses	187.08	121.17	779.18	489.30
Total Expenses (4)	2,775.32	2,679.00	11,374.01	11,061.52
5 Profit Before Exceptional Items and tax(3-4)	(2,465.50)	(2,186.26)	(9,390.09)	(10,182.07)
6 Exceptional Items - Gain				
7 Profit Before Tax (5-6)	(2,465.50)	(2,186.26)	8,482.09	(10,182.07)
8 Tax Expenses				
-Current Tax	-	-	-	-
-Deferred Tax / MAT Credit Entitlement	-	-	-	-
-Income Tax Relating to Previous Year	-	-	-	-
9 Profit / (Loss) for the period (7-8)	(2,465.50)	(2,186.26)	8,482.09	(10,182.07)
10 Other Comprehensive Income				
A (i) Items that will not be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
(ii) Income tax relating to items that will not be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
B (i) Items that will be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
(ii) Income tax relating to items that will be reclassified to Profit or Loss	-	-	-	-
Other Comprehensive Income (10)				
11 Total Comprehensive Income (9 +10)	(2,465.50)	(2,186.26)	8,482.09	(10,182.07)
12 Paid up Share Capital	11,889.34	11,889.34	11,889.34	11,889.34
13 Reserves (Excluding Revaluation Reserve)	5.00	5.00	5.00	5.00
14 Earnings Per Share (of Rs / Share)(not annualised)				
a) Basic (Rs.)	(2.07)	(1.84)	7.13	(8.56)
b) Diluted (Rs.)	(2.05)	(1.81)	7.04	(8.45)
15 Particulars of Share Holding Public Share Holding				
a) No. of Shares (Rs 10/- Each)	41,922,338.00	41,922,338.00	41,922,338.00	41,922,338.00
b) Percentage of share holding	35.26	35.26	35.26	35.26
Promoters and promoters group	-	-	-	-
Shareholding				
a) Pledged/Encumbered -Number of Shares	-	-	-	-
Percentage of Shares (as a % of total share - holding of promoter and promoter group)	-	-	-	-
Percentage of Shares (as a % of the total share - capital of the company)	-	-	-	-
b) Non-encumbered -Number of Shares	76,971,094.00	76,971,094.00	76,971,094.00	76,971,094.00
Percentage of Shares (as a % of total share - holding of promoter and promoter group)	64.74	64.74	64.74	64.74
Percentage of Shares (as a % of the total share - capital of the company)	64.74	64.74	64.74	64.74

QUARTERLY REPORTING (PROVISIONAL) OF SEGMENT WISE REVENUE, RESULTS AND CAPITAL EMPLOYED UNDER CLAUSE 41 OF LISTING AGREEMENT.

Rs. in Lakhs

PARTICULARS	QUARTER ENDED		PERIOD ENDED	
	30.09.2022	30.06.2022	31.03.2022	31.03.2021
	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)	(Un Audited)
1 Segment Revenue				

३ रा मजला, टेलिकोन भवन, स्टाॅड विमानतळाकडून, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५
मूळ अर्ज क्र. १२७ सन २०२२

पुनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेड... नाशिका वाठार खान आणि अन्य...

नोव्हार्टिस इंडिया लिमिटेड... कोर्या अर्थी वरील नमूद ओए. क्र. ३२४ सन २०२२...

कर्ज वसुली न्यायाधिकरण-II, मुंबई येथे समक्ष... कर्जादारीचे नाव/कर्ज खाते क्रमांक...

Table with columns: अ. क्र., कामाचे नाव, अंदाजित रक्कम रुपये, कोरी ई-निविदा संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी (www.midcindia.org), पासून, पर्यंत

प्रपत्र क्र. १४ (रेग्युलेशन ३३(२) पहा) रजि. ए/डी. दत्तने ने झाल्यास प्रकाशनाद्वारे

वसुली अधिकारी-I/II चे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) ... कायदा क्र. १९६९ च्या दुरुत्या परिसिद्धाच्या नियम २ अन्वये सूचना आरसी/१०/२०२२

सांकेतिक कब्जा सूचना

कांपोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, जे.बी. नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९

Table with columns: अ. क्र., कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक, मिळकतीचे वर्णन/कब्जाची तारीख, मागणी सूचनेची तारीख/मागणी सूचनेतील रकम (रु.), गाखेचे नाव

NOTICE DSP MUTUAL FUND NOTICE FOR ANNOUNCEMENT OF RESULT OF POSTAL BALLOT / ELECTRONIC VOTING Investors/Unitholders are hereby informed that consent of the unitholders of the Fund would be sought by way of Postal Ballot and Electronic Voting for the internal restructuring of Asset Management Business...

The spirit of Mumbai is now 94 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in